

**कालबध्द / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना
विहित मुदतीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न
झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय
करण्याच्या संदर्भात सुधारीत स्पष्टीकरण**

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक - वेतन ११०९/प्र.क्र.१/०९/सेवा ३
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक - १५ ऑक्टोबर, २००९

- संदर्भ : १) शासन निर्णय, सा.प्र.वि. क्र.एसआरकी १०९५/प्र.क्र.१/९५/बारा, दि.८ जून १९९५
२) शासन निर्णय, सा.प्र.वि. क्र.एसआरकी १०९६/प्र.क्र.३३/९५/बारा, दि.२० मार्च १९९७
३) शासन निर्णय, वि.वि.क्र.वेतन ११९९/प्र.क्र.२/९९/सेवा ३, दि.२० जुलै २००१

प्रस्तावना - संदर्भाधिन अनुक्रमांक (१) येथील शासन निर्णयान्वये शासन सेवेतील गट क वड या संवर्गातील पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने पदोन्नती मिळण्यास प्रदीर्घ कालावधी लागतो हे लक्षात घेऊन कालबध्द पदोन्नतीची योजना अंमलात आणली होती. त्यासाठी १२ वर्षांची नियमित सेवा व पदोन्नतीसाठी विहित कार्यपद्धतीनुसार ज्येष्ठता, पात्रता, अर्हता परीक्षा विभागीय परीक्षा या बाबींची पूर्तता होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. ज्या कर्मचाऱ्यांनी सेवाप्रवेशोत्तर किंवा विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे परीक्षा नियमातील तरतुदीनुसार ज्येष्ठता गमावली आहे त्यांच्या बाबतीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वरची वेतनश्रेणी केव्हा देण्यात यावी. या संदर्भात संदर्भाधिन अनुक्रमांक (२) येथील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टातील संदर्भ क्र. २ येथे स्पष्टीकरण करण्यात आले होते.

शासन निर्णय

विहित संधीत/ मुदतीत अर्हता परीक्षा किंवा विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे ज्येष्ठता गमावलेल्या व परिणामी कालबध्द पदोन्नतीसाठी अपात्र ठरलेल्या काही कर्मचाऱ्यांनी कालबध्द पदोन्नतीचे लाभ मिळणेबाबत 'महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दाखल केलेल्या मूळ अर्ज क्र. २२/२००५, ७३१/२००६, ३५७/२००६ संदर्भात तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट पिटीशन क्र. ४८०४/२००६मध्ये न्यायालयाने दिलेल्या न्यायनिर्णयाच्या

२

अनुषंगाने संदर्भाक्ति क्र.२ वरील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टातील अ.क्र.२ येथील स्पष्टीकरणात खालील प्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे

शासन निर्णय दिनांक २०/०३/१९९७ मधील स्पष्टीकरण क्र.२	सुधारीत स्पष्टीकरण
या संदर्भात मूळ निर्णयामधील परि. २ (ब) मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे अर्हता परीक्षा किंवा विभागीय परीक्षा विहित संधीत/ मुदतीत उत्तीर्ण न झाल्यामुळे ज्येष्ठता गमावली असेल अशा कर्मचाऱ्यांस त्याची सुधारीत ज्येष्ठता निश्चित करून त्या ज्येष्ठता सूचीवरील त्याच्या कनिष्ठास जर कालबद्ध पदोन्नती म्हणून वरची वेतनश्रेणी मिळत असेल तर अन्यथा पात्र ठरत असल्यास त्या कनिष्ठास दिलेल्या तारखेपासून वरची वेतनश्रेणी देण्यात यावी.	या संदर्भात मूळ निर्णयामधील परि. २ (ब) मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे अर्हता परीक्षा किंवा विभागीय परीक्षा विहित संधीत/ मुदतीत उत्तीर्ण न झाल्यामुळे ज्येष्ठता गमावली असेल अशा कर्मचाऱ्याने १२ वर्षाच्या कालावधीत सदर परीक्षा उत्तीर्ण केल्यास त्याला नियमित सेवेची १२ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अथवा १२ वर्षानंतर विभागीय/ अर्हता परीक्षा पास झाल्यास त्या तारखेपासून, अन्यथा पात्र ठरत असल्यास त्याच्या सुधारीत ज्येष्ठता सूचीतील स्थानात बदल न करता कालबद्ध पदोन्नती/सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात यावी.

तथापि सदर सुधारणेचे लाभ न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने दिनांक १७/०२/२००६ रोजी वा त्यानंतर लागू होतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २००९१०१५१६३५३५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने



(श. ग. सातपुते)
शासनाचे उप सचिव

प्रति, मा.राज्यपाल यांचे सचिव मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव मा.उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव मंत्रालयीन सर्व विभाग सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय	उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई /पुणे/ नागपूर/ औरंगाबाद /नाशिक/ अमरावती. जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
---	--

प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.
प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे
कार्यालय, मुंबई.
#आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)
सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई.
#प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,
मुंबई/नागपूर/औरंगाबाद.
सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई.
सर्व विभागीय आयुक्त.
सर्व जिल्हाधिकारी
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे
महालेख्यापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
महालेख्यापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
महालेख्यापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.
महालेख्यापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार,
वित्त मंत्रालय (व्यव विभाग), खोली क्र. २६३, नॉथ
ब्लॉक, नवी दिल्ली
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिंशेब, मुंबई

पत्राने

जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिंशेब,
कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नगिरी.
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक,
मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.
मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका
कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खाडकी/देहू
रोड/देवळाली/अहमदनगर
कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, जिल्हा
अहमदनगर
कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
कुलसचिव, पंजाबराय कृषि विद्यापीठ, अकोला
कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा
रत्नगिरी
कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई
कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे
कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर
कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,
औरंगाबाद
कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,
नांदेड
कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती
कुलसचिव, श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महिला
विद्यापीठ, मुंबई
कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
वित्त विभागातील सर्व कार्यासने
निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-३)